



राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र

१ ला माळा, नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई- ४०० ०३२.

(प्रसिद्धिपत्रक)

दि. २४ मे २०१८

नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी ३० मे रोजी प्रारूप मतदार याद्या

मुंबई, दि. २४: राज्यातील विविध ६ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक आणि १२ नगरपरिषदा व नगरपंचायतींतील १३ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या ३० मे २०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, या निवडणुकांकरिता विधानसभा मतदारसंघाच्या २१ मे २०१८ रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्याआधारावर तयार करण्यात येणाऱ्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी ३० मे २०१८ रोजी प्रसिद्ध केल्या जातील. तेव्हापासून त्यावर ४ जून २०१८ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या ७ जून २०१८ रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी ११ जून २०१८ रोजी; तर मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या १३ जून २०१८ रोजी प्रसिद्ध केल्या जातील. यात राजापूर (जि. रत्नागिरी) नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या पोट निवडणुकीचा आणि शेगाव (जि. बुलडाणा) नगरपरिषदेच्या हद्दवाढ क्षेत्रासाठीच्या निवडणुकीचाही समावेश आहे.

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरुस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरुस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती श्री. सहारिया यांनी दिली.

सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या नगरपरिषदा/ नगरपंचायती: भोर (जि. पुणे), वडगाव (जि. पुणे), मुक्ताईनगर (जि. जळगाव), बार्शीटाकळी (जि. अकोला), वानाडोंगरी (जि. नागपूर), पारशिवनी (जि. नागपूर) आणि शेगाव (जि. बुलडाणा) हद्दवाढ क्षेत्रासाठी.

पोटनिवडणुकीसाठी मतदान होणाऱ्या रिक्त पदांचा नगरपरिषदा/ नगरपंचायतनिहाय तपशील: राजापूर (जि. रत्नागिरी)- अध्यक्ष, जव्हार (जि. पालघर)- ६ ब, पोलादपूर (जि. रायगड)- १६, पंढरपूर (जि. सोलापूर)- १० ब, वाई (जि. सातारा)- ५ अ, मेढा (जि. सातारा)- १५, निफाड (जि. नाशिक)- ६, श्रीरामपूर (जि. अहमदनगर)- १२ अ, श्रीगोंदा (जि. अहमदनगर)- २ ब आणि ३ क, नंदुरबार (जि. नंदुरबार)- १६ अ, लोहारा बु. (जि. उस्मानाबाद)- २ आणि मोहाडी (जि. भंडारा)- १२.

0-0-0